

राज्य स्तरीय संनियंत्रण समितीची पुनर्रचना
आदिवासी जमाती व इतर पारंपारीक वन निवासी
(वन हक्कांची मान्यता) अधिनियम-२००६.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक -वहका-२०१३/प्र.क्र.२०३/कार्यासन-१४
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख:- १६ सप्टेंबर, २०१३.

वाचा -

१. अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम २००७
२. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.मववि-२००६/प्र.क्र.४१/०६/का.९, दि.१७ मार्च, २००८
३. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.जजाप-२०१०/प्र.क्र.५३/का.७, दि.१ एप्रिल, २०१०.
४. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.वहका-२०१०/प्र.क्र.९६/कार्यासन-१४, दि. १९-०५-२०१०.
५. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. वहका-२०१०/प्र.क्र. ९६/कार्या- १४, दि. १५ ऑक्टोंबर, २०१०

प्रस्तावना :-

अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ दिनांक ३१-१२-२००७ पासून राज्यात लागू झाला असून त्याखाली तयार केलेले नियम २००७ दिनांक १-१-२००८ पासून अंमलात आलेले आहेत. सदर कायद्याची अंमलबजावणी योग्य रितीने व कालबध्द पध्दतीने करण्याकरिता या अधिनियमातील नियम ९ नुसार राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्याची तरतूद केलेली आहे. त्यास अनुसरून शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. मववि-२००६/ प्र.क्र.४१/ ०६/का-०९, दिनांक १७ मार्च, २००८ नुसार राज्यपातळीवर राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली.

सदर राज्यस्तरीय समितीचे तात्कालीन सदस्य मा. श्री. मधुकरराव पिचड यांची मंत्री मंडळाच्या पुनर्रचनेनुसार मा. मंत्री (आदिवासी विकास) यांनी या पदाचा कार्यभार स्विकारलेला आहे. सदर समितीमध्ये त्यांच्या रिक्त झालेल्या जागी जनजाती सल्लागार समितीमधील मा. श्री. जगदिशचंद्र रमेश वळवी, विधानसभा सदस्य यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आता नव्याने खालीलप्रमाणे त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे:-

शासन निर्णय :-

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम २००८ ला अनुसरून तसेच या अधिनियमातील नियम ९ नुसार शासन पुढीलप्रमाणे राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची पुनर्रचना करीत आहे:-

१	मुख्य सचिव	- अध्यक्ष
२	अपर मुख्य सचिव (महसूल)	- सदस्य
३	अपर मुख्य सचिव (वने)	- सदस्य
४	प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग	- सदस्य
५	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	- सदस्य
६	प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर	- सदस्य
७	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे	- सदस्य
८	आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक	- सदस्य सचिव
जनजाती सल्लागार समितीतून तीन सदस्य.		
९	अॅड.के.सी.पाडवी,	विधानसभा सदस्य
१०	श्री. जगदिशचंद्र रमेश वळवी,	विधानसभा सदस्य
११	श्रीमती निर्मला रमेश गावित,	विधानसभा सदस्य

२. समितीची कार्ये-

१. वन अधिकारांना मान्यता देण्याच्या आणि ते सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी निकष व निर्देशक तयार करणे.
२. राज्यातील वन अधिकारांना मान्यता देणे, त्यांची सत्यता तपासून ते सुपूर्द करणे या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणे.
३. वन अधिकारांना मान्यता देण्याच्या आणि त्यांची सत्यता तपासून ते सुपूर्द करणे या प्रक्रियेचा सहामाही अहवाल नोडल संस्थेला सादर करणे आणि नोडल संस्था मागविले तसे अहवाल सादर करणे.
४. कायद्याच्या कलम-८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे नोटीस मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कायद्याखालील सुयोग्य कारवाई करणे.
५. कायद्यातील कलम ४ पोटकलम २ खालील पुर्नस्थापनेच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणे.

३. अशासकीय सदस्यांचा भत्ता -

समितीवर अशासकीय सदस्य म्हणून असणाऱ्या आमदार यांचा प्रवास भत्ता, दैनिक भत्ता शासन निर्णय, वित्त विभाग-टिआरए-१४७०/१३१/अठरा, दिनांक २७.१.१९७१ प्रमाणे आमदार यांना विधानमंडळाच्या कामकाजासाठी असलेल्या दराप्रमाणे नियमित केला जावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०९१३१५१३५४१६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(नि. अ. पांढरकामे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव, (महसूल) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव, (वने) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
६. प्रधान मुख्य, वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर
७. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
८. समितीचे अशासकीय सदस्य (पत्राद्वारे)
९. सर्व विभागीय आयुक्त,
१०. सर्व जिल्हाधिकारी
११. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
१२. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
१३. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/नागपूर/अमरावती
१४. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
१५. मा.मंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव
१६. मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव
१७. मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक.
१८. सर्व मंत्रालयीन विभाग
१९. सर्व सहसचिव/उपसचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
२०. निवड नस्ती, कार्यासन -१४ आदिवासी विकास विभाग.
